

आजी / माजी सैनिकांना शेतीसाठी जमीन
देण्याकरीता विहित करण्यात आलेल्या अटी व
शर्ती शिथिल करणेबाबत.

महाराष्ट्र शासन

महसूल व वन विभाग

शासन निर्णय क्रमांक : जमीन १०/२०००/१००५/प्र.क्र.१६१/ज-१

मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२

दिनांक : १२ जुलै, २००७.

पहा :- शासन अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक जमीन १०९७/११०२/प्र.क्र.५०/ज-१,
दि.११.१०.२०००.

प्रस्तावना :-

महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट करणे), नियम १९७१ मधील नियम १०, ११, १२ ते १७ नुसार शासकीय जमिनीचे कृषिविषयक प्रयोजनासाठी कब्जेहवक्काने वाटप करण्यात येते. नियम ११(५) नुसार ज्या व्यक्तीचे सर्व साधने मिळून स्थूल वार्षिक उत्पन्न रु.१२,०००/- पेक्षा अधिक असेल अशी व्यक्ती शासकीय जमीन मिळण्यास पात्र ठरत नव्हती. सदर वार्षिक उत्पन्नाची मर्यादा शासन अधिसूचना क्र. जमीन १०९७/११०२/प्र.क्र.५०/ज-१, दि.११.१०.२००० अन्वये रु.३५,०००/- इतकी वाढविण्यात आली. मात्र केंद्र शासनाच्या पाचव्या वेतन आयोगामुळे माजी सैनिकांच्या निवृत्तीवेतनात वाढ झाली आहे. त्यामुळे माजी सैनिक कृषिविषयक प्रयोजनासाठी शासकीय जमीन मिळण्यास अपात्र ठरत होते. म्हणून सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य यांनी ही उत्पन्नाची मर्यादा वाढवून रु.१,००,०००/- करावी अशी शिफारस शासनाकडे केली होती.

तसेच महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट करणे) नियम, १९७१ च्या नियम १२(२)(१) मधील तरतुदीनुसार जी व्यक्ती (भटक्या जातीची नसणारी) नेमून देण्याजोग्या जमिनीच्या आठ कि.मी. त्रिज्येच्या आत निवास करीत असेल, अशीच व्यक्ती जमीन मिळणेस पात्र ठरते. या अटीमुळेही माजी सैनिकांना जमीन मिळण्यास अडचण येत असल्याने सदरची अटदेखील शिथिल करावी, अशी शिफारस सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य यांनी शासनास केली होती.

सैनिक कल्याण विभागाच्या उक्त शिफारशीचा साकल्याने विचार करता असे दिसून आले की, शासकीय जमीन कृषिविषयक प्रयोजनासाठी मिळण्याबाबतच्या शासनाच्या सदर तरतूदीचा लाभ देशसेवेचे कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील आजी / माजी सैनिकांना मिळण्यासाठी वार्षिक उत्पन्नाची व वास्तव्याची अट शिथिल करणे आवश्यक आहे. याबाबत शासनाने पुढीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.

शासन निर्णय :

१) महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट करणे) नियम, १९७१ मधील नियम ११(५) मधील शासकीय जमीन मिळण्याकरीता वार्षिक उत्पन्नाची रु.३५,०००/- ही मर्यादा महाराष्ट्रातील आजी / माजी सैनिकांकरीता रु.१,००,०००/- इतकी वाढविण्यात आली आहे. त्यानुसार सदर नियमात सुधारणा करण्यात येत आहे.

२) महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट करणे) नियम १९७१ मधील नियम १२ (२) (एक) अन्वये आठ कि.मी. त्रिज्येच्या आत वास्तव्य करणे आवश्यक असल्याची अट महाराष्ट्रातील आजी / माजी सैनिकांकरीता शिथिल करण्यात येत आहे. आजी / माजी सैनिक नेमून देण्यायोग्य जमिनीच्या जिल्ह्यात निवास करीत असतील आणि त्यांच्या रहिवासाच्या तालुक्यात शासकीय जमीन वाटपास उपलब्ध नसेल तर त्यांना त्या जिल्ह्यातील जमीन मिळण्यास पात्र ठरविण्यात यावे. आजी / माजी सैनिकांच्या कायम वास्तव्याचा पुरावा असलेल्या जिल्ह्याच्या हढीतील शासकीय जमिनींचा या संदर्भात विचार करण्यात येईल व पर्यायाने वास्तव्याच्या ठिकाणापासून आठ कि.मी. त्रिज्येतील शासकीय जमीन वितरण करण्याची अट आजी / माजी सैनिकांच्या बाबतीत लागू राहणार नाही. त्याप्रमाणे सदर नियमात सुधारणा करण्यात येत आहे.

३) आजी / माजी सैनिकांना शेतीकरीता शासकीय जमीन देण्यासंदर्भातील शिथिल करण्यात आलेल्या अटी व शर्तीचा लाभ देण्यात यावा. महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट करणे) नियम, १९७१ मधील संबंधित नियम ११(५) व नियम १२(२)(एक) मध्ये सुधारणा करण्याची कार्यवाही स्वतंत्रपणे करण्यात येत आहे.

२. हा शासन निर्णय वित्त विभागाच्या सहमतीने त्यांचा अनौपचारिक संदर्भ क्र. २९५/०७/व्यय-९, दि.१९.६.२००७ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

सही/-
(ज. का. घरत)
उप सचिव
महसूल व वन विभाग

प्रत : मा. मुख्यसचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
सर्व विभागीय आयुक्त
सर्व जिल्हाधिकारी
सर्व उपविभागीय अधिकारी
सर्व तहसिलदार

सर्व मंत्रालयीन विभाग

सर्व अधिकारी, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई

वित्त विभाग, व्यय-९, मंत्रालय, मुंबई

महालेखापाल, महाराष्ट्र राज्य १/२ मुंबई/ नागपूर (लेखा परीक्षा / लेखा व अनुज्ञेयता)

कार्यासन ज-१, महसूल व वन विभाग (निवडनस्ती).